

अधिसरण

ISSN-2229-4856

नव्वदात्तर मराठी साहित्य

चर्चा आणि मीमांसा

संपादक

प्राचार्य डॉ. वसंत सानप

कार्यकारी संपादक

डॉ. गणेश मोहिने

सहसंपादक

डॉ. मनोहर सिरसाट

अनुक्रमणिका

अ.क्र.	विवरण	लेखकाचे नाव	पृष्ठा
०१	झुंज तिची पाचटाशी मधील जीवन संघर्ष	प्रा.डॉ. रामनाथ वाढे	४१
०२	नव्वदोत्तरी कालखंडातील मराठी ग्रामीण कांदबरी	प्रा. डॉ. देशमुख विभीषण	४२
०३	तक्षमीकांत देशमुख एक वास्तववादी लेखक ('नंबर वन' क्रिडा क्षेत्रातील वास्तव)	किशोर बाबुराव भगत	४३
०४	'खेळ'चे नव्वदोत्तर काळात साहित्याच्या अभिवृद्धीतील योगदान	प्रा.डॉ. महादेव अंगद जगताप	४४
०५	समकालीन जीवन जाणिवांचा सशक्त वास्तववादी आविष्कार करणारी नव्वदोत्तर मराठवाडी ग्रामीण कविता	प्रा.डॉ. राजकुमार किशनराव यल्लावाड	४५
०६	"प्रेरक ललकारी या नव्वदोत्तर नियतकालिकाचे वाडःमयीन व सामाजिक योगदान"	डॉ. विनोद वासुदेव उपर्वट	४६
०७	नव्वदोत्तर मराठी कवितेतील कृषी वेदना व विद्रोहाच्या पाऊलखुणा	डॉ. जानदेव राऊत	४७
०८	दलित कविता आणि कविवर्य वामन निं बाळकर	प्रो.डॉ. मनोहर सिरसाट मीना अशोक अंधोरे	४८
०९	नव्वदोत्तर मराठी ग्रामीण कथा: स्थिती आणि गती	डॉ. गोवर्धन काशीनाथ मुळक	४९
१०	नव्वदोत्तर मराठी महानगरीय कर्वीच्या कवितांमधून आविष्कृत होणारी आशयसूत्रे	प्रा. प्रवीण सदानंद गायकर	५०
११	नव्वदोत्तर ग्रामीण कविता	प्रा. दिलीप जानोबा भिसे	५१
१२	स्त्रीवादी साहित्य प्रवाहातील आंबेडकरी स्त्रीवाद: नवसाहित्य प्रवाहाच्या निमित्ताने	डा. रेखा कचरुजी मेश्राम	५२
१३	नव्वदोत्तर मराठवाड्यातील ग्रामीण कविता : एक दृष्टिक्षेप	सौ. सारिका सूर्यकांत नरवडे	५३
१४	नव्वदोत्तर मराठवाड्यातील ग्रामीण कथालेखन : स्वरूप आणि विशेष	श्रीमती. बालिका दगड भागवत	५४
१५	नव्वदोत्तर मराठी कविता : एक आढावा	प्रा.डॉ. सुनील मधुकर पवार	५५
१६	समकालीन समाजवास्तव आणि मराठी कविता. (जागतिकीकारणाच्या विशेष संदर्भाने)	प्रा. विद्या सुर्वे बोरसे	५६
१७	उमेश मोहिते यांचे भाकरी आणि कर्म आणि नव्वदोत्तर मराठी साहित्य	प्रा.डॉ. सोपान सुरवसे	५७
१८	नव्वदोत्तर ग्रामीण कांदबरी	प्रा. व्यंकटेश संजय राऊत	५८
१९	उत्खनन कांदबरीचे वेगळेपण	डॉ. बबन सिद्धाम गायकवाड	५९
		प्रा. डॉ. शिवाजी तुकाराम पाटील	६०

उमेश मोहिते यांचे भाकरी आणि कर्म आणि नव्यदोत्तर मराठी साहित्य

प्रा.डॉ. सोपान सुरवसे

मराठी विभाग

स्वा.सावरकर महाविद्यालय, बीडबलभीम फला, विजान न वाणिज्य महाविद्यालयात, बीड

प्रा.व्यंकटेश संजय राऊत

संशोधकाचिद्यार्थी, मराठी विभाग

Mob.no.8983469628

Email id - rautvyanktesh@gmail.com

मराठी साहित्य समृद्ध करण्याचे कार्य ग्रामीण साहित्य वेगवेगळ्या दिशांनी करत आहे. 1960 नंतरच्या ग्रामीण लेखन झाले ते अधिक जीवनसंस्कृत व वास्तवदर्शी होते. बदलत्या काळानुसार ग्रामीण साहित्यातील विषय मांडणीत नाविन्य आले. ग्रामीण साहित्यात गावगाडा, निसर्गाची बदलती रुग्ण, गावाची प्रतिष्ठा, कृपी जीवन असे विषय साहित्यातून चित्रित केले गेले. जागतिकीकरणामुळे ज्या वेगाने ग्रामीण व्यवस्थित स्थित्यात घडत आहेत या सर्व स्थित्यात तपशीलवार वर्णन, चांगल्या-वाईट परिणामांसह 1990 नंतरच्या साहित्यातून आलेले दिसते. जागतिकीकरणाच्या प्रवाहात आणि ग्रामीण जीवनात आलेले यांत्रिकीकरण चंगळवादी वृत्ती ढासळणारी परंपरागत मूल्य व्यवस्था ग्रामीण जीवनाची झालेली वाताहत, शेतकऱ्यांच्या जमिनीशी तुटलेली नाळ, नापिकी, निसर्गाचा लहरीपणा, कृपी व्यवस्थेची पडझड, कुचकामी कृषिधोरण, नातेसंबंधातील दुरावे, दोन पिढ्यांमधील मंघर्ष, निसर्गाचा न्हास होत असताना पर्यावरण वाचवण्यासाठीच्या चळवळी, विविध बदलत्या राजकीय-आर्थिक धोरणाचे परिणाम, सुशिक्षित वेरोजगारी हा प्रश्न यासारख्या वाढत्या प्रश्नांमुळे ग्रामीण जीवन अधिकच गुंतागुंतीचे वनत गेले. परिवर्तनाच्या आणि विकासाच्या नावावर वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहेत हे प्रश्न ग्रामीण साहित्यात पहावयास मिळतात.

मराठवाड्यातील अनेक लेखकांपैकी उमेश मोहिते हे एक पूर्ण ताकदीने ग्रामीण जीवनाचे वास्तव मांडणारे लेखक आहेत. त्यांच्या लेखनाची सुरुवात 1985 पासून सुरु झाली असून ती आजपर्यंत चालू आहे. उमेश मोहिते यांचे 'जागरण', 'वळव', 'निवद', 'भाकरी आणि कर्म' हे चार कथासंग्रह तर 'वांधणूक' आणि 'वळण' या कादंवरी प्रकाशित झालेलेआहेत. आजच्या या जागतिकीकरणाच्या काळात ग्रामीण माणसात त्यांची आवड-निवड व जीवन पद्धतीत प्रचंड बदल झाले आहेत. त्यांचे वोलणे रीती-भांती व मनही बदलले आहे. त्यांच्यातील भावनिक नाते संवंध यात पडलेली दरी, दारिद्र्य, अंधश्रद्धा आणि विचित्र असे ग्रामीण राजकारण यातून निर्माण होणारे हेवेदावे, या व अशा अनेक घटनांचे चित्रण वास्तवदर्शी पणे उमेश माहिती हे आपल्या साहित्यातून मांडताना पहावयास मिळतात.

'तेजश्री प्रकाशन', कोल्हापूर या प्रकाशनाने प्रकाशित केलेला उमेश मोहिते यांचा 'भाकरी आणि कर्म' हा कथासंग्रह आहे. यामध्ये 'भाकरी', 'घात', 'पाऊस', 'स्थापना' आणि 'कर्म' अशा पाच लघुकथा आहेत. 'भाकरी' ही पहिली कथा यामध्ये गरीव घरच्या आई-वडिलांची मुलगी पार्वती हिला तिचे वडील गरीव आहेत, म्हणून तिचा होणारा सासुरवास याचे चित्रण या कथेमध्ये आहे. या कथांमध्ये घरोघरी असणाऱ्या सासू-सुनेच्या नात्यामधील वास्तव दिसून येते. कथेमध्ये राधावाईसारख्या सासूला आपल्या सुनेचे म्हणजेच पार्वतीची पहिले वाळंतपण हे तिच्या माहेरी झाली पाहिजे असे वाटते. परंतु नुकतेच लग्न करून आर्थिक

गंगाद्वारे भागामणारा घृणारेच पार्वीचे श्रीकामामुखा पाण्यमाचा मात्रा पूळ्या विचार म करता, गामाजिका प्रतिष्ठेगाडी कर्ज कातून थारु पार्वीचे वाटामारात फेले जातात, परंतु तेच कर्ज म खोडला होणारी ता कुंतुयाची अडवण आणि गातून नांवंवैष्णवेगांचे शुभवी याचे वाप्स्यवाची चित्रण त्रैश मोहिने यांची नाकी या कधेतून कैलेसे पहावयाग मिळते.

'धारा' या कथासंग्रहाचील दुर्गाची वापुकथा आहे, या कथेन प्राविष्टज्ञा नाम्यावर घेठे नावे कशाप्रकारे गात करते हे दावावले आहे, या कथेन तथाकथित शिश्वामद्यांताची शिश्वामारुद्धा पवित्र श्रेष्ठात या कथा वाजार मोडला आहे, गावे चित्रण या कथेन आहे, मुर्वां ही मीपण्याचा या गरीब गोपकल्याची पुलगी, मोपानगय आडावरून पडून एका पायाने अशू आल्यावर यांनी मावात एक दुकान टाकले, यांची शेंदी कमत अगताना आडावरून पडलेले गोपानगय, देशमुख मरांचे गेंदी कामात, हे देशमुख मर मुख्याला मुळगी मानतात, मुवर्णने चूऱ्युग्मन आणि विग्रह केले, देशमुख मर नामुकगारीच एक प्रतिष्ठित शिक्षण मंस्येन पदाधिकारी आहेत, त्यांच्या मंस्येत नोकरीमार्डी मुलायतीचे आयोजन केलेवे त्रमते, देशमुखमर व त्यांची मुलगी माथवी हे सुवर्णाला नोकरी मिळेलच त्रमं मांगतात, पण प्रव्याहात निवड मात्र दुमळ्या मुळीची होते, कारण त्या मुलीला शिक्षण मंस्येच्या अध्याशांनी मून म्हणून श्रीकारवेदे त्रमते, त्रशा वेळी देशमुख मर आगामी शिक्षण मंस्येच्या निवडणुकीत पुढा निवडून येण्यासाठी व पदाधिकारी होण्यासाठी आणि आपव्या मुलीला या शिक्षण मंस्येत नोकरीला होता यावे म्हणून देशमुख मर या निवडीला दिगेश्वर करत नाहीत.

'पाऊस' ही या कथासंग्रहाचील तिसरी नवुकथा आहे, या कथेत मतत कोमळ्यारा पाऊस या कथेनील खलनायकाची भूमिका साकारताना पहावयास मिळतो, मतत कोमळ्यारा पाऊस हा गरीब चित्रण सुमित्राची सत्व परीक्षा घेण्यासाठीच कोमळत आहे, अने तिला वाटते, तिचा नवरा तिला हा बागवेला आहे, तिला तीन अपत्ये आहेत 'बजरंग', 'पांडुरंग' व एक ओटीशी मुलगी आहे, पावमामुळे कुंठ कामाला जाता येत नाही, घरातील संपत चाललेले अव्याधान्य त्रशा परिस्थितीत कोणी उघारी देत नाही, त्यामुळे सुमित्राची होणारी घालमेल दिसते गावातील जे कोणी काही देण्यानाऱ्बे होते त्यांना मागून झाले होते, त्रशा स्थितीत लेकरांची व स्वतःची भूक भागवण्यासाठी तिचा चाललेला मंधर्य दिसतो, नुमित्रा दीर असारा हनुमतंत मदत केली असती पण त्यांच्या पदीच्या ढोक्यात असणारे संशयाचे भूत यामुळे त्यांचे तिच्या घरी जाणे येणे बंद केले, नागुशासारखा लोचट वृत्तीचा माणसाला नुमित्र कशाप्रकारे कटवते, तिला त्रशा वेळी मदतीला येणाऱ्या हरणामावशी व कोंडामावशी तिला होईल तेवढ्या मदतीचा हात देतात, नुमित्राच्या या मंधर्याचे अत्यंत वारकाईने चित्रण आपणास पहावयास मिळते.

'स्थापनाही' या खात्यातील चौथी लक्षुकथा, या कथेत प्रत्येक गवात आपा-आपले राजकीय वर्चस्व दाखवण्यासाठी होणारी घुसपट दाखविण्यात आली आहे, या राजकारणाची मुलवात गवात वसणाऱ्या गणपतीच्या कार्यक्रमापासून सुरु होते, या कथेत गवातील नव्या आणि जुन्या गावपुढाऱ्यांचा मंधर्य कशा प्रकारे होतो हे पाहायला भेटते, शासनाच्या 'एक गाव एक गणपती' या संकल्पनेला मान देऊन धनगर वस्तीवर एकच गणपतीची प्राणप्रतिष्ठा होत होती, पण या वर्षी गणपतीची नियोजित जागा वदलून दुमळ्या जागी प्राणप्रतिष्ठा करावी, असे नव्या पिढीतील पुढाऱ्यांची मागणी आहे, यातूनच होणारे वाद, हेवेदावे, मारामाऱ्या, तथा निवडाऱ्या विसर्जन मिरवणुकीत होणारे वादांचे व संधर्पांची चित्रं या कथेत लेखकाने रेखाटले आहे.

'कर्म' ही या कथासंग्रहातील शेवटची लघुकथा आहे. या कथेत नवऱ्याला दारूच्या व्यसनापासून मुक्त करण्यात येणारे प्रयत्न व त्यासाठी होणारा संघर्ष आणि जगण्याची ओढताण यांचे चित्रण या कथेत आढळते. गया ही गरिबीमुळे व पतीच्या व्यसनामुळे कुटुंब चालवण्यासाठी मुलांसोबत रोजंदारी करते. सटवा हा गयाचा पती तो गावातील बाजारात कडव्याच्या पेंडी वाहण्याचे काम करतो, पण तो फक्त दारू पुरते पैसे मिळावे यासाठी. तो आता पूर्णपणे दारूच्या आहारी गेलेला आहे. हे व्यसन सुटावे म्हणून गया पै-पै साठवून ठेवलेल्या पैशातून त्याला तालुक्यातील व्यसन मुक्ती केंद्रातून औषध देऊन आणते, पण त्याला त्याचा काहीच फरक पडलेला पाहावयास मिळत नाही. दारू पिण्यासाठी पैसे नसल्यामुळे व तो ज्या ठिकाणी काम करतो म्हणजेच बाजारात पण आज बाजार काही कारणाने बंद होता. पैशाची चणचण भागवावी व आपल्याला दारू पिता यावी, म्हणून सटवा घरावरील नवीन पत्र काढून तो विकण्यासाठी घेऊन जातो, हे गयाला तिच्या मुलीकडून म्हणजेच बबडी कडून कळते. त्या दोघी सटवाला संपूर्ण गावात भूक-तहान विसरून सापडतात. पण तो त्यांना सापडत नाही, त्याला सापडण्यासाठी त्या दोघी दारूच्या गुत्यापर्यंत पण जातात पण तो तिथे हि नसतो. संध्याकाळी कळते की सटवाचा अपघात झालेला आहे, व तो सरकारी दवाखान्यात ऐंडमिट आहे. त्याच्या एका पायाला फँकचर झालेले आहे या प्रकरणामुळे गयाला वाटते हेच आपले 'कर्म' आहे.

दुःख हे स्त्रीच्या जीवनाला व्यापून राहिलेले आहे. हे दुःख वेगवेगळ्या प्रकाराचे व अनेक पातळीवरची असते. ग्रामीण स्त्रीचे दुःख विविध घटकांना वांधलेले असते. सण-समारंभ, चालीरीती, रुढी-परंपरा, नातेसंवंध, व्यसनाधीनता, श्रद्धा-अंधश्रद्धा अशा अनेक घटकातून तिच्या वाढ्याला नेहमी दुःखच येते. तरीही येणाऱ्या प्रत्येक दुःखाला पायाखाली चिरडून नव्या उमेदीने नव्या ताकदीने संसाराचा गाडा समर्थपणे ओढते. स्त्रीच्या कर्तृत्वाचे चित्रण उमेश म्हणते 'भाकरी आणि कर्म' या आपल्या कथासंग्रहातून करतात, गरीब आणि श्रीमंत यांच्यातील वाढत जाणारी दरी, प्रत्येक क्षेत्रात चालणारी वशिलेबाजी, भ्रष्टाचार, वेभरवशाचा पाऊस, यामुळे होणारे सर्वसामान्यांचे हाल गणेशोत्सवामध्ये श्रद्धा भक्तिभाव यापेक्षा वैयक्तिक राजकीय स्वार्थ साधणे आणि व्यसनाधीनता या विषयीचे लेखन खास मराठवाडी वोली भाषेत त्यांनी केलेले पाहावयास मिळते.